1		, व्यान ( ०८ हर् - ३९८ समापती ६१ विश्वेका	ररनर, चल उत्तात २०१५ साठीचा	ford alteriora and	१३५ ४व. कृडई-रोजन् । जन्म संवेतन्वहाः १७ दियः सिम्बहार्षु	dig gan.			
	177 S	મધ્યાથી દિવાણી મધ્યાથી	ग्वातीला (त्रमाह) भाषाच्छी	मानीतः व्ययोगीतः श्रेष्टीयत् निम्लूही मामार्थाः	Cond writes	nd word sections; thatforg specifies Terrefi	भाग्वीपर देखाः भ्यान्त्रीपर प्रथम		
現職	तम्बरोल	६१ डिजेमा २०१५	१० सप्टेंबर २०३५	be feifur Tota	इन् दिमोवर १न दिमोवर १न भूपति	er fertar Quee	ar faitur. Teite		
		वानेकाशीतित	भनेषार्व्यसिक्षत	वानेखार्चार्शिल	अस्टेश्वरण्डीर्शकेषत्र	weared These	Thursdiffered		
4	कार्यान्वव्यत्वले प्रत्यन्य						HARDER CAREFORM		
	एतिनव्यक्र विक्री/कार्यान्त्रप्रसालने कराऱ्यु (अयमारी कराच्या विवयक्ष)	<	\$. ¥30.02	144.36	3,868.98	3,085,96	3.036.26		
2.82	षी) इतर व्यताश्वत्राप्रियम् व तरपन्न मन्द्रयोग्यधनारत्ते एजून्य कश्चन	90.9	295.0	0.04	36,2 06,693,6	4.02	3,049,08		
	खर्य १) मापलनेल्या वस्तूचा खर्च	799.09	840.74		1.248.89	219.70	05.853		
	थो। व्याचारतील वाठातची लग्दी थी। वच्चा मालास्वा इस्ट्रेटरीजावधील बहल,	6.00	24.40	39.44	42.05	130.05	130.08		
	भार नम्बर मालाच्या इन्द्रदाराव्यग्राल बहुल, विगरीप्रधावरील बहम आहंप क्याचार्त्ताल साठा	(48.00)	36.855	64.32	(06.8%)	58.039	\$8.0.55		
	ि) कर्वचर्मी स्थाप रहवं	28.365	20.935	\$28.68	186.98	85.2.0	09,58%		
1	) बलार व आनेरविद्वेशन खर्च	24,40	28.42	33.04	20.2%	290.02	97.059		
	वा) इतर खगां	203.35	386,38	344,96	808.83	49.673.74	1,623,74		
	দুনার্থ	98.892	66,009	843.39	12,128,84	3,623.96	2,603,95		
1.19	सः अच्छन, विश्वे अर्थ म अपनाद्यालक म्रद्भुधीच्या कार्याच्याकातील नका (१-२)	34.555	¥39.24	55.26	473.65	396.20	106.20		
¥. F	না হাতন্দ	39.55	रहर.रभ ३७.७६	46.27	835.98		288.46		
- स्वा	वस खर्प य अपमाहात्मक यान्यूपीचा जान्य इपज्ञमातील नफा (३-४)	308.48	800.01	262.60	1,350.51		33.507		
	দে অর্থ	90.0		3.08	2,1%	0,33	0,33		
्रेष्ट्रस	ण खावानीतः पण अवजातालक तुंपूर्वविधा साधान्त्र उपाहवानील मण्ड १५-६)	३०४.५३	30.00V	રેદર.ધષ	१,३६०.४७	407.34	\$07.94		
	परिशिक्षक वस्तु गरवीका साम्राज अवकार्यना जन्म (२)	2	-		8 36, 14	5 42 21	602.34		
के केले.		३०४ ५३ १०.०१	४७७.०१ १६३.५८	127.45 59.08	8,360,8% 834,8%	609,84 200,20	200,20		
1190	मेतरचा साराज्य उद्यक्षणावदील इस वयह (१-१०)	34.8.9	383.83	99.69	978.95	874.94	×34.34		
1044	च बल्	1	-	The second second	Children and Children	-	1.		
1412	रावचीमालीचा रिक्स्ट उपन (१६-१३)	788.80	322.92	\$3.67	99.899	874.74	834.34		
11208	र केल्डोने समध्या धांडवल भाग दहनी बुल्य क. १०७-)	430.28	430.68	430.65	430.66	430.08	430,20		
0.0626.000	बदानुसार पुत्र पुत्र प्रत्यावान राष्ट्रवीय निर्चा न राजीय निर्धा न सन्द (सीरह) जीवेक सनि हम २, २०- (स्रोचिधार राष्ट्र)	-	-		-	-	2,384.48		
	र समय (१९९२) प्रियमधार साथि स्वर २ २०) (सामिकाल गरि) हरेना मन्त्रपुर्वाधेक कृत्यपुर आणित क्रांच्य क्रुतिएस इत्या मन्त्रपुर्वाधेक कृत्यपुर आणित क्रांच्य क्रुतिस्व	8.08 8.08	4.90 4.90	2.94 2.94	219.87 20.87	and the second second second second	Contraction of the second states of the		
	म य स्वायप्रेलिटीज स्टेशन्त्रेन अनुपाल				1	state of a state of a state of the state of	केवारी कामये सारावाल्यमे )		
The	तपहाल :	मध्याये अलेखावीहित १२ महिने सवाजी ३१ हिमें २०१५ आगेत्स लेखायोहित १२ वहिने समाप्ती ३१ हिमे					माप्ती केर किसे २०१४		
भाग	टी व संस्वीधीलटोक मारकार्य निही 17 भहिवाम	a seeds		430.25			430.61		
	प्रमीय व अतिमिक्स			¥,380.26			3,384,4		
ননি-ম	उप-एकूण भागधारकांचे सिधी मांद साथवितिदात्र	¥.282.9				\$,531			
र) दीग	र्पकालीन तत्त्व्री		. 816.90			Şe.			
	त्रय-एकूमा-नॉन कोट लावविधिरटोज वा लावविभिन्धीज			992.90			800.4		
	प्रेरेवल्ल याच्या इनर लावॉबलिटीज		6 XO XO		9909 747 4				
	पुकालीन तरपूरी	and the second		29.84 202.94			842,4 9239		
	उप-एकुण-संख्याच्या लाग्राविलिटीज			248.48			2.353		
the state of the s	विवटी व लायांविलिटी ज			4,628.86			४,८५३.		
ाट्स न-क्रांत	द ऑसेट्स	1. I. S. S.		69.303			689.		
निरव	त असट्स करंट गुंतयणुक्त			CB2.9‡ §.Go					
) विसंखित बन अंगेट्स (निवास) ) दिर्घ-व्यसीन कर्में व अंडकानिस्स		88.089 20.505			and the second second and	242			
रिवर्सी	जनवान वरन व काण्यवालस न कारंट अंग्रेट्स उद-बकुमा-नॉन करंट अंसेट्स		•	7,01			- 73		
विसी देखें-				\$,788.23	Constant		\$,725		
) विसी देखें ता नी त्यमा ३	मंग्रेट्व			9,624.40			2,373		
विस्ती द्वीर्घ- तिर नी रच्चा उ रच्चा व्य	वेसेट्स १1 गुंहतपर्वत			MOBLE					
विसी देखें- ति नी पिया व पिया व न्वेंदरी	वेसेट्स १1 गुंहतपर्वत			408.2 8,036,31		and the second	2,26		
विसी देखें- का नी प्रयास प्रयास व्येदरी दिव का	मेचेद्रयः ता गुंतवण्ट्यस् विद्येवानमः विद्य बोका बीलनिमनः			8,036,31 863,X	2		9,96 Zo		
विसी श्रेप- तर म प्रमा ३ ज्येदरी दुई पि पि भ पु-क	भेचेट्स त मुंतनपुष्य व विदेवला गिर बोक बीलन्जित गिर कर्ज ब अंडिवासिस इ.सर ऑर्ट्स			2,026,21 263,¥ 280,0 280,0			6.26 6.26		
विसी श्रेप- तर म प्रमा ३ ज्येदरी दुई पि पि भ पु-क	भेसेट्स त गुंतवच्छस त्व विदेवण्डा विदे सेक सैलनिवन श्लित कर्म व अँहल्जीसमा			14, 359,3 2,635 2,635 2,825			8,86 80		

१ वरील परिणामांची लेखा समितीतर्फ उजळणी करण्यात आली असून त्यानतर संचालक मंडळाच्या वि ५ फेब्रुवारी, २०१६ रोजी ड्यालेज्या बैठकीत त्यान मॉदयून धेण्यात आले

र ३१ डिसेंबर २०१५ रोजी संपलली तिमाही आणि वारा महिन्याच्या कालावधीसंवर्भातन्वा उपरोल्लेखित वितीय परिप्राणसी भयांदित उजळणी उपनोच्या वैद्यानिक लेखापालाकरतो करण्यात आलेली आहे. या भयादित उजळणीच्या अस्वालात कोणतीही सुधारणा बाही.

अ कंवनी कायदा, २०१३च्या परिशिष्ट ११ अन्वयं कवम मालमांस्या अपुरत्ता आयुमांतली केत्रजुळणी करण्यात आलेली असूत तो १ एप्रिल, २०१४ प्रायल सुरु होणाऱ्या जेत्याविषयक व्वलावयीसाठी लागू आलेली आहे. त्यापुळे ३१ डिसयर २०१४ रोजी संपलेली तिमाही आणि बारा मॉहन्याच्या कालावयेतिवर्मातल्या घरमायाचा वर्दा ह. १५.७० लाखानी वावलेला आहे.

४. संद्याच्या तिमाहीत बोगस वितरण कायज्ञ, १९६५मध्ये बदल करण्यात आलेनी असून त्यापुळे बोनस (बयल.) वितरण कायज्ञ २०१५मुळे कर्मदाच्याज्ञ द्रानस वितरित करण्यासाठी ठ. ११.८२ लाखांची अतिरिक्त सरपूव करण्यात आलेनी आहे.

धः संचालक महत्व्यव्या दिः १९ फेन्नुवारी, २०१५ रोजी आतेल्या बेठकीत कपनीचे विक्रीय वर्ष जानेवारी - इंटॉबर ऎयजी एप्रिल - मार्च असे करण्याचे ठायिले आहे त्यामुळे कंपनीचा यापुढील यार्षिक ताळेबेट आणि अहवाल हा १ जानेयारी, २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीसाठीचा असेल.

९. त्रेपनी एकाव व्यावसायिक शाखेत कार्यत असूरु या शाखेचे नाव "इलंबर्ड्रोलायरीक प्रॉडवर्ट्स" असे आहे. ९. त्रिये आवश्यक वाटेल तिये आधीच्या वर्षांशी मध्यीत आक्लेबारीचे पुरत्त वर्गीकाण केले गेलेव.

डी जोरा इंडिया लिगिरेड करिता एम.ए. सुंदरम चेडारमन डीआपाल १०९४४६०७

दिनाक ५ फेब्रुचारी, २०१६ ख़्बक चुंहई, गोंचा



## NORA INDIA I

Regd. Office : Plot Nos. 184, 185 & 189, Kundaim Industrial Estate, Kundaim, Goa 403 115. Ph.:0832 3981100, Fax:0832 3981101; mail: denoraindia@denora.com; web: www.denoraindia.com

(CIN - L31200GA1993PLC001335) Statement of Standalone Unaudited Results for the Quarter and 12 months ended 31 December 2015

Part I					es in Rupees in	Lakhs)
Particulars	Current 3 months ended	Preceding 3 Months Ended	Corresponding 3 Months Ended in the Provious Year 31-Dec-2014 UnaudIted	Current Year to date for Period ended 31-Dec-2015 Unaudited	Corresponding Year to date for the previous period ended 31-Dec-2014 Audited	Previous Accounting Year Ended 31-Dec-2014 Audited
	31-Dec-2015 Unaudited					
I. Income from Operations						
a) Net Sales / Income from Operations (Net of excise duty)	904.90	1,430.02	755.38	3,686.94	3,046.28	3.046.28
b) Other operating income	0.79	0.46	0.05	6.36	5.78	5.78
Total Income from operations	905.69	1,430.18	755.43	3,693.30	3,052.06	3.052.06
2. Expenditure						
a) Cost of material consumed	299.79	457.25	163.74	1,254.47	819.27	819.27
b) Purchase of Stock in Trade	8.07	15.50	39.55	51.86	137.04	137.04
<ul> <li>c) Changes in inventories of finished goods, work in progress and stock-in-trade</li> </ul>	(51.87)	126.38	75.32	(77.44)	110.41	110.41
d) Employees benefit expenses	138.39	149.08	121.61	548.91	463.90	463.90
e) Depreciation and amortisation expense	25.57	24.51	33.05	90.14	120.09	120.09
f) Other expenses	273.36	218.21	255.98	901.49	1.023.25	1.023.25
Total expenses	693.31	990.93	689.25	2,769.43	2,673.96	2,673.96
3. Profit from operations before other income, finance costs and						
Exceptional Items (1-2)	212.38	439.25	66.18	923.87	378.10	378.10
4. Other income	92.16	37.76	96.42	436.74	224.58	224.58
5. Profit from Ordinary Activities before Finance Cost and Exceptional item (3+4)	304.54	477.01	162.60	1.360.61	602.68	602.68
6. Finance cost	0.01	-	0.04	0.14	0.33	0.33
7. Profit from Ordinary Activities after Finance Cost but before Exceptional items (5-6)	304.53	477.01	162.56	1,360.47	602.35	602.35
8. Exceptional Items		-	-	-	-	-
3. Profit from Ordinary Activities before tax (7+8)	304.53	477.01	162.56	1.360.47	602.35	602.35
10. Tax Expense	90.06	163.58	69.74	435.48	177.10	177.10
11. Net Profit from Ordinary Activities after Tax (9 -10)	214.47	313.43	92.82	924.99	425.25	425.25
12. Extraordinary Items	-			-		
13. Net Profit for the period (11-12)	214,47	313,43	92.82	924,99	425.25	425,25
14. Paid up equity share Capital (Rs. 10/- per share Face value)	530.86	530.86	530.86	530.86	530.86	530.86
<ol> <li>Reserves excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous Accounting Year</li> </ol>		-	-	-	•	3,395.56
<ol> <li>Earnings per share (EPS) (Rs. 10/- per share Face value) (Not annualised)</li> </ol>						
<ul> <li>a) Basic and Diluted EPS before extraordinary items</li> <li>a) Basic and Diluted EPS after extraordinary items</li> </ul>	4.04 4.04	5.90 5.90	1.75 1.75	17.42 17.42	8.01 8.01	8.01 8.01
Standalone Statement of Assets and Liabilities		·		(A	Il figures in Rup	ees in Lakhs
Particulars	1.	As at		As at		

Particulars	As at 31st December 2015 Unaudited	As at 31st December 2014 Audited	
A) EQUITY AND LIABILITIES			
1. SHAREHOLDERS' FUNDS:			
(a) Share Capital	530.86	530.86	
(b) Reserves and Surplus	4.317.88	3.395.56	
Sub-total -Shareholders fund	4,848.74	3,926.42	
2. Non Current Liabilities			
(a) Long-term Provisions	118,90	100,59	
Sub-total -Non-current Liabilitie	118.90	100.59	
3. Current Liabilities			
(a) Trade Payables	147.40	197.34	
(b) Other current Liabilities	337.18	361.59	
(c) Short-term Provisions	371.96	267.48	
Sub-total -Current Liabilitie	856.54	826.41	
TOTAL - EQUITY AND LIABILITIES	5,824.18	4,853.42	
B) ASSETS			
1. Non-Current Assets			
(a) Fixed Assets	878.93	809.49	
(b) Non-Current Investments	1.70	1.70	
(c) Deferred Tax Assets (net)	160.11	158.65	
(d) Long-term Loans and Advances	202.08	79.11	
(e) Other Non-current Assets	2.00	238.95	
Sub total -Non-Current Asset	1,244.82	1,287.90	
2. Current Assets			
(a) Current Investments	2,685.58	1,429.18	
(b) Inventories	574.88	669.76	
(c) Trade Receivables	1,036.36	1,162.74	
(d) Cash and cash equivalents	163.41	104.09	
(e) Short-term Loans and Advances	117.06	66.82	
(f) Other Current Assets	2.07	132.93	
Sub total -Current Asset:	4,010,00	3,565.52	
TOTAL - Assets	5.824.18	4.853.42	

NOTES:

1. The above results were reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on 5 February 2016. 2. The financial results for the quarter and twelve months ended 31 December 2015 as stated above have been subjected to "Limited Review" by the statutory

The imatched results on the querier inclusion because of proceedings and a stated above approved to compare the company. The Limited retriever of the company is the Company

Act, 2015 there has been additional provision of Rs 11.82 Lakhs for bonus to employees. 5. The Board of Directors at its meeting held on 19 February 2015 decided to change the financial year of the Company from January-December to April-March. Accordingly the Company's next Annual Accounts & Report will be for a period of fifteen months i.e. from 1 January 2015 to 31 March 2016.

The Company operates in a single business segment namely 'Electrolytic products'.
 The figures for the previous periods have been regrouped/reclassified wherever necessary to conform to the current period's presentation.

For DE NORA INDIA LIMITED Sd/-M. A. Sundaram Chairman DIN: 00144607